

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि./यु. ३/२५३/२२
टोकन नं. ४१२०२२०००१२०७१
दि. २९/०६/२०२२

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार
व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 22BI016721400

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करणेत येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देणेस प्रथम पात्र व्यक्तीचेनावाची नोंद आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 22BI016721400 अन्वये (जुना क्र. २२/१९६५) नोंद असलेल्या मळकतीकरीता कर देणेस प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून HOLDER नोंद असुन एकुण क्षेत्रफळ.....

अर्जदार श्रीम. भारती मदनलाल खटवानी रा. जय गौरी अपार्ट, तळमजला, शॉप नं. ७, १४, १५ उल्हासनगर-२ यांनी दि. २४/०६/२०२२ रोजी सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रती जोडल्या आहेत.

१. कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२२ - २३ करीता
२. देवीदास रुपचंद भारवानी व मदनलाल खटवानी यांचे दरम्यान खरेदीखत दि. ३०/०३/१९९७ ची छायांकीत प्रत.
३. आनंद मदनलाल खटवानी/मन्त अजय कल्याणदासानी व श्रीम. भारती मदनलाल खटवानी यांचे दरम्यान रिलीजडीड नोटरी नं. ५१७ दि. २९/०३/२०२२ ची छायांकीत प्रत.
४. इन्डीमीन्टी बॉन्ड व ताबा पावती नोटरी नं. ५१८ दि. २९/०३/२०२२
५. दै.अंबरनाथ टाइम्स वर्तमानपत्र दि. २९/०४/२०२२
६. प्रतिज्ञापत्र.

उपरोक्त कादपत्रान्वये नांव हस्तांतरणाची नोंद करणेस करनिरीक्षक यांचे अहवाला करीता सादर.


मिनाक्षी जोशी
(लिपीक)

विषयांकित प्रकरणी सादर करण्यात येते की, संदर्भित मिळकतीची मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून नोंद करण्यात येते सदर नोंदीचा मालकी हक्काशी काही संबंध नाही. त्याअनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मालमत्ता क्र. 22BI016721400 करीता श्रीम. भारती मदनलाल खटवानी अशी नोंद वर्ष २०२२-२३ पासुन करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.


कर निरीक्षक

कर निरीक्षक यांना अहवालानुसार हस्तावित
(उच्च लुब्धला)
उप कर निर्धारक व संकलक


(जेठानंद करमचंदानी)
कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	518/-
Receipt No.	106033/1061
Date	20/06/22



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग

ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र

Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra

Tel No:- ९५२५१-२७२०११६/१२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT .3 : 253 : 22

Token No. 41202200012071

Date : १० / ०१ / 2022

Sr.No 22BI016721400

To,

SMT. BHARTI MADANLAL KHATWANI

JAI GOURI APTS, GRD.FLOOR, SHOP.7,14,15.

ULHASNAGAR- 421002.

Sub :Mutuation of Entry as a Occupier in respect of Property bearing

Sr. No 22/1965 of Mpl. Assessments Register.

Ref :Your Notice Dated: 24/06/2022

Sir,

Your name has been entered in place of **HOLDER** under **Ward No. 22** Prop.No **22BI016721400** as a person primarily liable to PrPoerty Tax.

The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following documents.

- | | | |
|--|----------|---------------------------------|
| 1. Copy of sale deed & Index – II Registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased | No.----- | Dt ----- |
| 10. INDEMINTY BOND /CUM POSSESSION\ AFFIDAVIT NOTARY | No. 518 | Dt 29/03/2022 |
| 11. Objection Notice published in the News paper Namely DANIK AMBARNATH TIMES NEWS | No.----- | Dt 29/04/2022 |
| 12. Registered Will | No.----- | Dt ----- |
| 13. Probate of will | No.----- | Dt ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No.----- | Dt ----- |
| 15. Unregistered Instrument attested by Notary SALE DEED /RELEASE DEED NOTARY | No. 517 | Dt 30/03/1997
Dt. 29/03/2022 |

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation